



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - १]

गुरुवार, जानेवारी ३, २०१९ / पौष १३, शके १९४०

[पृष्ठ १

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

क्रमांक पसन/कावि-७४०/२०१८.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-ब अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर नगरपरिषदेच्या नामनिर्देशन पदासाठी दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य जुन्नर नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.	नगरपरिषदेचे नाव	नामनिर्देशित सदस्याचे नाव
१	२	३
१	जुन्नर	वैभव विश्वनाथ मलठणकर

नवल किशोर राम,
जिल्हाधिकारी, पुणे.

पुणे, ३१ डिसेंबर २०१८.

BY COLLECTOR, PUNE

No. PSN/WS/740.—In exercise of the powers vested in me under Section 51-B of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Naval Kishor Ram, Collector, Pune hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council, Junnar in special meeting conveyed on 30th October 2018.

Schedule

Sr. No.	Name of Municipal Council	Name of Nominated Member
1	2	3
1	Junnar	Vaibhav Vishavnath Malthankar

NAVAL KISHOR RAM,
Collector, Pune.

Pune, 31st December 2018.

एच-५३०, भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.)— १

(१)